

प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना राखविण्यात येतात याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास उपलब्ध करण्याबाबत


महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
शासन परिषद्कर्तव्यकार्यालय पायीर्ण २७०९/प्र.क्र.१३५/का.७२  
गोवंगलय मुंबई-४०० ०३२,  
दिनांक १८ सोखेव्यर, २००९

प्रतीतना- अनुसूचित जमातीच्या लागार्थाकरिता आदिवासी विकास विभागांकडून यिणिल योजना राखविण्यात येतात. तरोच विद्युत प्रशासकीय विभागांमार्फत आदिवासी क्षेत्रात राखविण्यात येत असलेल्या योजनासाठी आदिवासी उमयोजनेतून दरवर्षी निर्धा उपलब्ध करून देण्यात येतो. आदिवासी उपयोजनेतून प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राखविण्यात येत असलेल्या योजना कोणत्या आठत याची गाहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिका-यांना भसाल्यादे अनुसूचित जमाती कल्याण समितीस आढळून आले आहे.

शासन परिषद्कर्तव्य - अनुसूचित जमाती कल्याण समितीने दि. २६.८.२००९ रोजी झालेल्या विभागीय साचिवाच्या साक्षीमध्ये दिलेल्या आदेशास अनुसरून शासन आता असे निर्देश देत आहे की, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना राखविण्यात येतात याची परिषद, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा सुरवातीस उपलब्ध करावी.

२. सदर शासन परिषद्कर्तव्यक शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २००९११११२२३४९००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार या नावांने.

  
( अ. प. शिंगाडे )  
कक्ष अधिकारी

प्रति,

सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.  
आयुर्वेद, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.  
अपर वायुवत, आदिवासी विकास, ठाणे/ नाशिक/ अभरावती/ नागपूर.  
शिक्षण रांगोलक, महाराष्ट्र राज्य, मुंगे.  
राज्य जिल्हाधिकारी.

सर्व मुख्य कार्यकारी आवकारी,  
सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  
सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  
संठ राधव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग.  
सर्व जायांसर्ग, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
ग्रिड गस्ती (या. ७२)